

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  
स्थापित करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
(मदत कार्य, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन)  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक :- डीएमयू-२००५/प्र.क्र.७०/डीएम-१  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- १० जुलै, २०१७

**वाचा :-** महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक डीएमयू-२००५/प्र.क्र.७०/डीएम-१, दिनांक २४ मे २००६

**शुध्दीपत्रक**

संदर्भाधीन शासन निर्णयातील राज्य कार्यकारी समितीबाबत असलेली तरतूद पुढीलप्रमाणे वाचण्यात यावी.

**राज्य कार्यकारी समिती :**

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास मदत करणे, निर्धारित केलेल्या कार्यपध्दतीचे पालन करणे व प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाचे अंमलबजावणी करणे यासाठी **राज्य कार्यकारी समिती** गठीत करण्यात येत आहे. या समितीची रचना खालीलप्रमाणे राहिल.

मा. मुख्य सचिव	पदसिध्द अध्यक्ष
अपर मुख्य सचिव (गृह)	सदस्य
अपर मुख्य सचिव (वित्त)	सदस्य
अपर मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य)	सदस्य
सचिव/प्र.स./अपर मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन)	सदस्य सचिव

राज्य शासनाने तसेच राज्य प्राधिकरणाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करणे व सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी राज्य कार्यकारी समितीची असेल. याबाबतची कार्यपध्दती राज्य शासन विहित करेल. संदर्भाधीन शासन निर्णयात अन्य कोणताही बदल नाही.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१७०७१०१६२७४२६१९९ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( श्रीरंग घोळप )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई.
- २) सर्व मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई.
- ३) मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई.
- ४) सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय मुंबई.
- ५) विभागीय आयुक्त (सर्व) / जिल्हाधिकारी (सर्व)
- ६) निवडनस्ती